

11th August, 2026

BSE Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
BSE Scrip Code: 500020

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th floor,
Plot No.C/1, 'G' Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051
NSE Symbol: BOMDYEING

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Advertisement of the Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30th June, 2026, published in The Financial Express (English Edition) and Navshakti (Marathi Edition) on Tuesday, 11th August, 2026.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,
For **The Bombay Dyeing and Manufacturing Company Limited**

Sanjive Arora
Company Secretary
Membership No.: F3814


Encl.: as above



THE BOMBAY DYEING & MANUFACTURING CO. LTD.

Regd. Office: Neville House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001, India.

Office : +91 22 666 20000 Website : www.bombaydyeing.com Email : corporate@bombaydyeing.com CIN : L17120MH1879PLC000037

**THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED**

(CIN: L17120MH1879PLC000037)

Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001

Contact Details: E-mail: grievance_redressal_cell@bombaydyeing.com; Phone: (91) (22) 66620000; Website: www.bombaydyeing.com

**Extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2026**

(₹ in crore)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2026 (Unaudited)	March 31, 2026 (Audited)	June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2026 (Audited)	June 30, 2026 (Unaudited)	March 31, 2026 (Audited)	June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2026 (Audited)
1	Total income from operations	433.92	437.70	414.52	1,595.06	433.92	437.70	414.52	1,595.06
2	Net Profit/(Loss) for the period (before share of profit of associates and exceptional items)	11.03	28.28	11.19	32.40	11.03	28.28	11.19	32.40
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	10.29	28.19	11.09	31.21	10.37	28.23	11.14	31.45
4	Net Profit / (Loss) for the period from continuing operations after tax	7.00	20.99	13.76	26.66	7.08	21.03	13.81	26.90
5	Net Profit / (Loss) for the period from discontinued operations after tax	-	-	-	-	-	0.01	-	0.02
6	Net Profit/(Loss) for the period after tax	7.00	20.99	13.76	26.66	7.08	21.04	13.81	26.92
7	Other comprehensive income (net of tax)								
	(i) Items that will not be reclassified to profit or loss	43.76	(111.62)	48.15	(88.77)	43.76	(111.62)	48.15	(88.77)
	(ii) Items that will be reclassified to profit or loss	(0.46)	(1.28)	2.17	1.27	(0.46)	(1.28)	2.17	1.27
8	Total comprehensive income for the Period	50.30	(91.91)	64.08	(60.84)	50.38	(91.86)	64.13	(60.58)
9	Paid-up Equity Share Capital(Face value per share:₹ 2)	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31
10	Other Equity								
11	Earnings per share (of ₹ 2 each) (Not Annualised) (from continuing and discontinued operations)								
	(a) Basic (₹)	0.34	1.02	0.67	1.29	0.34	1.02	0.67	1.30
	(b) Diluted (₹)	0.34	1.02	0.67	1.29	0.34	1.02	0.67	1.30

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the stock exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.bombaydyeing.com. The same can be accessed by scanning the QR Code provided above:

Notes:

- The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 10, 2026. The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder. The Company has consolidated the financial results of its Subsidiary and Associates as per the applicable Indian Accounting Standards. The figures for the quarter ended March 31, 2026 as reported in these financial results are balancing figures between the audited figures for the full financial year ended March 31, 2026 and published year to date figures upto the end of the third quarter of the financial year ended March 31, 2026, which were subjected to limited review. The unaudited financial results for the quarter ended June 30, 2026 have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- During the year ended March 31, 2026, the Company received the requisite regulatory approvals to commence its real estate project, namely, THREE ICC; the project was launched during the quarter ended June 30, 2026. Accordingly, in terms of Ind AS 115, "Revenue from Contracts with Customers", the Company has commenced recognising revenue for this THREE ICC project 'over time' based on contracts with the customers. For the quarter ended June 30, 2026, since the stage of completion of the project is yet to reach to a reasonable level of development, revenue is recognised to the extent of the costs incurred. The stage of completion is determined using the percentage of costs incurred relative to the total estimated project costs.
Further, in the wake of commencement of the project, during the quarter ended June 30, 2026, a sum of ₹ 153.20 crores (For the quarter and year ended March 31, 2026: ₹ 208.45 crores), previously capitalised as land improvement cost / Capital Work-in-Progress, has been transferred from Property, Plant and Equipment to Inventories - Work In Progress.
- Since the nature of real estate activities being carried out by the Company is such that profits / losses from transactions of such activities do not necessarily accrue evenly over the year, results of a quarter may not be representative of profits / losses for the year.
- Changes in inventories of Finished Goods, Stock-in-Trade and Work-in-Progress are arrived at after write down of inventories to net realisable value by ₹ 3.49 crores for the quarter ended June 30, 2026.
- Employee Benefits Expense and Other Expenses for the quarter ended June 30, 2026, include amount of ₹ 2.81 crores and ₹ 89.65 crores, respectively, incurred towards the THREE ICC Project.
- Exceptional items for the quarter ended June 30, 2026, represent the provisions in view of the litigated matters pertaining to Real Estate.
- Income tax expenses (Current Tax and/or Deferred Tax) for the interim period are recognised on the pre-tax income (or loss) using the separate tax rate that would be applicable on expected total annual income for each category of income ("effective annual tax rate"). For the purpose of recognising income tax expenses, the tax or reversal thereof on any income of non-recurring nature ("one-off items") is considered when they occur and the tax effect of such 'one-off' items is not included in the effective annual tax rate. Amounts accrued for income tax expense, including any reversal of deferred tax asset which would not be recoverable, in one interim period may have to be adjusted in subsequent interim period of that financial year, if the estimate of the annual effective income tax rate changes.
- Foreign Subsidiary, PT Five Star Textile Indonesia (PTFS) is included in consolidated results and consolidated segment assets and consolidated segment liabilities, which is classified as a discontinued operation in accordance with Ind AS 105 in 'Non-Current Assets Held for Sale and Discontinued Operations'.
- The Securities and Exchange Board of India (SEBI) passed an order on October 21, 2022 ("SEBI Order"), making observations, inter alia, on alleged inflation of revenue and profits by the Company in the Financial Statements for FY 2011-12 to FY 2017-18, and non-disclosure of material transactions, based on SEBI's interpretation of MoUs executed with Scal Services Limited. The SEBI Order imposed a penalty of ₹ 2.25 crores on the Company, restrained it from accessing the securities market for two years, and imposed penalties and restrictions on three present directors from accessing / being associated with the securities market, including being a Director or Key Managerial Personnel of any listed entity, for one year. The SEBI Order, however, categorically recorded that there was no diversion, misutilisation or siphoning of assets, and no unfair gain or loss arising from the alleged violation.

The Company filed an appeal before the Securities Appellate Tribunal (SAT) and obtained a stay on November 10, 2022. Subsequently, on January 16, 2026, the SAT, by a majority decision, set aside the SEBI Order. SEBI has challenged this order in Supreme Court. SEBI's Appeals were listed before the Hon'ble Supreme Court on July 13, 2026. The Hon'ble Court, after hearing the parties, has issued notice in the matter and directed the Company and Ors to file their replies.

The Company maintains that the Financial Statements for FY 2011-12 to FY 2017-18 were validly prepared, reviewed by the Audit Committee, approved by the Board, reported upon without qualification by the Statutory Auditors, and adopted by the Shareholders in each relevant year, and that all transactions were legitimate and in compliance with applicable law and Accounting Standards.

FOR THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED**NUSLI N. WADIA
CHAIRMAN
(DIN: 00015731)**



दी बॉम्बे डायिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

(सीआयएन: L17120MH1879PLC000037)

संपर्क तपशील: नेव्हिल हाऊस जे. एन. हेरेडिया मार्ग वॅलार्ड इस्टेट मुंबई - ४०० ००९

संपर्क तपशील: ईमेल: grievance_redressal_cell@bombaydyeing.com; दूरध्वनी: (९१) (२२) ६६६२००००; वेबसाईट: www.bombaydyeing.com

३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षाचा (अलिप्त आणि एकत्रित) उतारा

(₹ कोटीत)

अ. क्र.	तपशील	अलिप्त				एकत्रित			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		जून ३० २०२६ (अलेखापरिष्कृत)	मार्च ३१ २०२६ (लेखापरिष्कृत)	जून ३० २०२५ (अलेखापरिष्कृत)	मार्च ३१ २०२६ (लेखापरिष्कृत)	जून ३० २०२६ (अलेखापरिष्कृत)	मार्च ३१ २०२६ (लेखापरिष्कृत)	जून ३० २०२५ (अलेखापरिष्कृत)	मार्च ३१ २०२६ (लेखापरिष्कृत)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४३३.९२	४३७.७०	४१४.५२	१,५९५.०६	४३३.९२	४३७.७०	४१४.५२	१,५९५.०६
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (सहयोगीच्या नफ्याच्या हिस्सा आणि अपवादाला वार्षिकपूर्वी)	११.०३	२८.२८	११.९९	३२.४०	११.०३	२८.२८	११.९९	३२.४०
३	कालावधीसाठी कारपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाला वार्षिकपूर्वी)	१०.२९	२८.९९	११.०९	३१.२१	१०.३७	२८.२३	११.९४	३१.४५
४	अखंडित कामकाजातून कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा)	७.००	२०.९९	१३.७६	२६.६६	७.०८	२१.०३	१३.८९	२६.९०
५	खंडित कामकाजातून कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	०.०९	-	०.०२
६	कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा)	७.००	२०.९९	१३.७६	२६.६६	७.०८	२१.०४	१३.८९	२६.९२
७	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कराच्या निव्वळ)								
	(i) नफा किंवा तोटयात पुनर्वर्गीकृत न केल्या जाणाऱ्या बाबी	४३.७६	(११९.६२)	४८.९५	(८८.७७)	४३.७६	(११९.६२)	४८.९५	(८८.७७)
	(ii) नफा किंवा तोटयात पुनर्वर्गीकृत केल्या जाणाऱ्या बाबी	(०.४६)	(१.२८)	२.९७	१.२७	(०.४६)	(१.२८)	२.९७	१.२७
८	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५०.३०	(१९.९९)	६४.०८	(६०.८४)	५०.३८	(१९.८६)	६४.९३	(६०.५८)
९	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रति भाग: ₹ २)	४९.३९	४९.३९	४९.३९	४९.३९	४९.३९	४९.३९	४९.३९	४९.३९
१०	इतर इक्विटी								
११	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ २ चे) (अवार्शिक) (अखंडित आणि खंडित कामकाजातून)								
	(अ) मुलभूत (₹)	०.३४	१.०२	०.६७	१.२९	०.३४	१.०२	०.६७	१.३०
	(ब) मौलिकृत (₹)	०.३४	१.०२	०.६७	१.२९	०.३४	१.०२	०.६७	१.३०

वरील माहिती म्हणजे येथी (लिस्टिंग ऑफिशियल अँड अदर डिक्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमंडे यादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.bombaydyeing.com वर सुद्धा उपलब्ध आहे. तेच वर पुरवण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करून सुद्धा पाहता येईल.

टीपः

- ५ जुलै २०१६ च्या संयुक्त क्र. सीआयए/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ ने सुधारित केलेल्या येथी (लिस्टिंग ऑफिशियल अँड अदर डिक्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या अनुषंगाने प्रकाशित केलेल्या वरील निष्कर्षांचे १० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकन करून शिफारस केली आणि कंपनीच्या संचालकमंडळाने मंजुरी दिली. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष त्या अंतर्गत जारी केलेल्या संबंधित नियमांमह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (इंड एस) नुसार बनवले आहे. कंपनीने प्रयोग्य इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्डस नुसार तिच्या उपकंपन्या आणि सहयोगींचे वित्तीय निष्कर्ष एकत्रित केले आहेत. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षाचे लेखापरिष्कृत आकडे आणि ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंतचे प्रकाशित केलेले वर्षाचे आतापर्यंतचे आकडे, ज्यांचे मर्यादित पुनरावलोकन करण्यात आले होते, यांच्यातील फरक दर्शविणारे शिल्लक आकडे आहेत. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरिष्कृत आर्थिक निकाल वैधानिक लेखापरिक्षकांकडून मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन ठेवण्यात आले आहेत.
- ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या वर्षात कंपनीला थोडे आयसीसी या तिच्या रिअल इस्टेट प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक त्या नियामक परवानग्या मिळाल्या. हा प्रकल्प ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत लौक करण्यात आला. तदनुसार इंड एस ११५ "ग्राहकांशी कंत्राटातून महसूल" च्या नियमानुसार कंपनीने या थोडे आयसीसी प्रकल्पासाठी ग्राहकांशी झालेल्या कारगरांच्या आधारे "वेळेनुसार" महसूल नोंदवण्यास सुरुवात केली आहे. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी या प्रकल्पाच्या पूर्णतेचा टप्पा अजून एका ठराविक/योग्य स्तरापर्यंत पोहोचलेला नसल्याने झालेल्या महसूल हा केवळ झालेल्या खर्चाच्या मर्यादितपत्तच गृहीत ठरून नोंदवण्यात आला आहे. एकूण अंदाजित प्रकल्प खर्चाच्या तुलनेत प्रत्यक्षात झालेला खर्च किती टक्के आहे, या आधारे प्रकल्पाचा पूर्णतेचा टप्पा ठरवला जातो. तसेच, प्रकल्पाच्या सुरुवातीनंतर ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत पूर्वी जमीन सुधारणा खर्च/प्रगतीपथावरील भांडवलाकाम म्हणून भांडवलीकृत केलेली ₹ १५३.२० कोटीची रक्कम (३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी ₹ २०८.४५ कोटी), मालमत्ता, प्लॅट आणि उपकरणे यामधून इन्व्हेन्स्ट्रीज-प्रगतीपथावरील काम मध्ये वर्ग करण्यात आली आहे.
- कंपनीकडून करण्यात येत असलेल्या रिअल इस्टेट कामकाजाचे स्वरूप असे आहे की, अशा कामकाजाच्या व्यवहारातून होणारे नफे/तोटे वर्षभरात एकसारख्या प्रमाणात उद्भवतील असे असण्याची आवश्यकता नाही, तिमाहीसाठीचे निष्कर्ष हे वर्षासाठीच्या नफा/तोटाचे निदर्शक नसतात.
- ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वस्तुसूचिके निव्वळ प्राप्तीयोग्य मूल्य ₹ ३.४९ कोटींनी कमी केल्यानंतर तयार माल, व्यापारातील माल आणि प्रगतीशील कामांच्या वस्तुसूचिकेतील बदल यांच्या साठ्यातील बदल निश्चित करण्यात आले आहेत.
- ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कर्मचारी लाभ खर्च आणि इतर खर्च यामध्ये थोडे आयसीसी प्रोजेक्टसाठी झालेल्या अनुक्रमे ₹ २.८१ कोटी आणि ₹ ८९.६५ कोटी रकमांचा समावेश आहे.
- ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे अपवादालाक घटक हे रिअल इस्टेटशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तरतुदी दर्शवतात.
- अंतरिम कालावधीसाठी आयकर खर्च (चालू कर आणि/किंवा स्थगित कर) हा उत्पन्नाच्या प्रत्येक संवर्षासाठी अपेक्षित एकूण वार्षिक उत्पन्नावर प्रयोग्य असेल त्या स्वतंत्र कर दराचा ("प्रभावी वार्षिक कर दर") वापर करून कारपूर्व उत्पन्न (किंवा तोटा) यावर गणला आहे. आयकर खर्च मोजण्यासाठी जेव्हा केवळ होईल तेव्हा विन-आवर्ती असलेल्या कोणत्याही कर खर्च, कर किंवा त्याचा परतावा विचारात घेतला जाईल ("वन-ऑफ आयटम") कालावधीसाठी अंदाजित वापर न केलेले कर तोटे यावरील स्थगित कर मत्ता हिशोबात धरलेल्या नाहीत. एक अंतरिम कालावधीमध्ये ज्या वसुल होणार नाहीत त्या स्थगित कर मत्तांच्या कोणत्याही परतावा मह आयकर खर्चासाठी उद्भूत रकमा वार्षिक आयकर दर अंदाज बदलले तर त्या आर्थिक वर्षाच्या त्यानंतरच्या अंतरिम कालावधीत समाविष्ट कराव्या लागू शकतात.
- विदेशी उपकंपनी पीटी फाईव्द स्टार टेक्सटाईल इंडोनेशिया (पीटीएफएस) चा समावेश एकत्रित निष्कर्षात व एकत्रित विभाग मत्ता आणि एकत्रित विभाग दाविल्यांमध्ये केला आहे. जे "विक्रीसाठी धारण केलेल्या अविद्यमान मत्ता आणि खंडित कामकाज" मध्ये इंड एस १०५ ला अनुसरून एक खंडित कामकाज म्हणून वर्गीकृत केले आहे.
- सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ("सेबी ऑर्डर"), एक आदेश पारित केला, ज्यामध्ये कंपनीने आर्थिक वर्ष २०१९-१२ ते आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या वित्तीय विवरणांमध्ये महसूल आणि नफ्याच्या कथित चलनवाढीवर निरीक्षण केली आणि स्कॅन सर्टिफिकेट लिमिटेडमह अंमलात आणलेल्या सामान्य करारांच्या सेबीच्या व्याख्यांच्या आधारे भौतिक व्यवहारांची माहिती उपड केली नाही. सेबीच्या आदेशाने कंपनीला ₹ २.२५ कोटींचा दंड ठोठावला, त्याला दोन वर्षासाठी रोखे बाजारात प्रवेश करण्यापासून रोखले आणि तीन विद्यमान संचालकांना रोखे बाजारात प्रवेश करण्यापासून/त्यांच्याशी संबंधित राहण्यापासून दंड आणि निर्वध लादले, ज्यात कोणत्याही सूचीबद्ध संस्थेचे संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी असणे समाविष्ट आहे. तथापि सेबीच्या आदेशाने स्पष्टपणे नोंद करण्यात आली आहे की मालमतेचा कोणताही दुष्प्रयोग गैरवापर किंवा हेराफेरी करण्यात आलेली नाही आणि कथित उल्लंघनामुळे कोणताही अनुचित लाभ किंवा तोटा झालेला नाही. सेबीच्या उपरोक्त आदेशाविरुद्ध कंपनीने रोखे अपील न्यायाधिकारण (एसएटी) कडे एक अपील दाखल केले होते आणि १० नोव्हेंबर, २०२२ रोजी सदर प्रकरणाच्या प्रचालनावर स्थगिती मिळवली होती. त्यानंतर १६ जानेवारी, २०२६ रोजी एसएटीने बहुमताने निर्णय घेऊन सेबीचा आदेश रद्द केला. सेबीने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सेबीच्या या अपीलावर १३ जुलै, २०२६ रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयामुळे मुनावणी झाली. माननीय न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर याप्रकरणी नोटीस जारी केली असून कंपनी आणि इतरांना त्यांचे जवाब दाखल करण्याचे निदेश दिले आहेत.
- वित्तीय वर्ष २०१९-१२ ते २०१७-१८ पर्यंतचे वित्तीय विवरण वैधिरित्या तयार करण्यात आले होते, लेखापरिक्षण समितीने त्याचा आढावा घेतला होता, मंडळाने त्याला मान्यता दिली होती, वैधानिक लेखापरिक्षकांनी पात्रतेशिवाय अहवाल दिला होता आणि प्रत्येक संबंधित वर्षात भागधारकांनी तो स्वीकारला होता आणि सर्व व्यवहार वैध आणि लागू असलेल्या कायदा आणि लेखा प्रमाणकांचे पालन करणारे होते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

दी बॉम्बे डायिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड साठी

नरली एन. वाकीया

अध्यक्ष